

शासकीय आश्रमशाळा, सोमतवाडी,
ता.जुन्नर जि.पुणे येथे कायमस्वरूपी
पाणी पुरवठ्याच्या योजनेस प्रशासकीय
मान्यता देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००८/प्र.क्र.७१/का.१३
आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १३ मे, २००८

वाचा : आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्रमांक
इमा-२००७/ प्र.क्र.३९/का.६(२), दिनांक ९ ऑक्टोबर, २००७.

शासन निर्णय : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या
दि.९/१०/२००७ च्या पत्रान्वे अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील
शासकीय आश्रमशाळा, सोमतवाडी, ता.जुन्नर, जि.पुणे येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा
करण्यासाठी रुपये १०,००,०००/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी
सादर करण्यात आले आहे. अंदाजपत्रके उप अभियंता, ग्रामीण पुरवठा बांधकाम विभाग,
उप विभाग जुन्नर/आंबेगाव यांनी तयार केले असून सक्षम अधिकारी म्हणून कार्यकारी
अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे यांनी साक्षात्कीत
केले आहे.

२. सदर अंदाजपत्रकातील दर महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांचे सन २००६-०७ च्या
दरसूचीवर आधारित आहे. सदर अंदाजपत्रके पाणी पुरवठा विभागास तांत्रिक बाबी
तपासण्याकरिता सादर करण्यात आले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने
अंदाजपत्रकास मान्यता दिली असून ती खालील प्रमाणे आहे.

(रुपये लाखात)

अ.क्र.	प्रकल्प	शासकीय आश्रमशाळा	तालुका	जिल्हा	अंदाज पत्रकीय किंमत
१	२	३	४	५	६
१	घोडेगांव	सोमतवाडी	जुन्नर	पुणे	१०.००


३. उपरोक्त प्रमाणे पाणीपुरवठा विभागाने शासकीय आश्रमशाळा, सोमतवाडी येथे
कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याच्या अंदाजपत्रकास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार

रु.१०,००,०००/- (रुपये दहा लाख फक्त) एवढ्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे. सदरहू कामे ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभाग यांचेकडून करून घेण्यात यावी. मात्र त्यासाठी तरतूद केल्याशिवाय खर्च करू नये.

४. सदर शासन निर्णय पाणीपुरवठा विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र.विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११ जुलै, २००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०५१३१०५४१०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(वि.पु.काळे)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (सोबत मुळ अंदाजपत्रक)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे .

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव, जि.पुणे.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई-१ .

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर-२.

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे

मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, सोमतवाडी, ता.जुन्नर, जि.पुणे.

कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६ / का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.